#### J. KUMAR INFRAPROJECTS LIMITED



Regd. Off: J. Kumar House, CTS No. 448, 448/1, 449, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400 057, Maharashtra, India, Phone: +91 22 67743555.

Fax: +91 22 26730814, Email: <a href="mailto:investor.grievances@jkumar.com">investor.grievances@jkumar.com</a> Website: <a href="mailto:www.jkumar.com">www.jkumar.com</a>, CIN: L74210MH1999PLC122886

30th June, 2025

To,

The General Manager

Department of Corporate Services

**BSE Ltd** 

Mumbai Samachar Marg

Mumbai - 400 001

Eart 2272 2027 / 20

Fax: 2272 2037 / 39 /41/61

The Listing Department National Stock Exchange

National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, Plot No. C/1, G- Block Bandra- Kurla Complex, Bandra East

Mumbai-400 051

Fax No.26598237/8238

Scrip Name: JKIL and Scrip Code: 532940 and ISIN: INE576I01022

Sub: Advertisement published in newspapers under Investor Education and Protection Fund (IEPF) Rules

Dear Sir's,

Pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, the Company has sent letters to the shareholders, requesting them to claim their unclaimed dividends for the past seven years (i.e., FY 2017-18 to FY 2023-24) as well as informing them about the potential transfer of equity shares of the Company in favour of the Investor Education and Protection Fund ('IEPF') Authority in the FY 2025. Further, in this connection, the Company has published advertisement in newspaper(s).

The clippings of the newspaper advertisement published in The Financial Express" (English) and "Mumbai Lakshadeep" (Marathi) on 28<sup>th</sup> June, 2025, is enclosed as **Annexure.** 

The copies of the said advertisement are also being made available on the website of the Company at <a href="https://www.jkumar.com">www.jkumar.com</a>.

This disclosure is made in compliance with Regulation 30 and Regulation 47 (3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly take the same on record.

Yours faithfully,

for J. Kumar Infraprojects Ltd

Poornima Company Secretary

**Enclosures: As Above** 

# **Public Notice** TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

this is to inform the General Public that following share certificate of (name of Company) Mahindra & Mahindra Limiter havng it's Registered Office at - Gateway Building, Apollo Bunder, Mumbai, Maharashtra, 40001. registered in the name of the: - Pankaj Gordhandas Jtly with Vijay Gordhandas (Deceased) Followin

Shareholder's have been lost by them Sr. Name of the Shareholden's Folio No. Certificate No. Distinctive Number's of Shares & Face Value 240 Equity Shares in Pankai Gordhandas P003078 417587 1240057356 - 124005475 Vijay Gordhandas 054 Paid Up

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates Any person who has any claim in respect of the said share certificate's should lodge such claim with the Company or its iegsbar and Transfer Agents KFin Technologies Ltd., Karvy Selenium Tower B, Piot number 31-32. Gachilbowli Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana, 500032 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate's Pankaj Gordhandas

Vijay Gordhandas (Deceased) Place: Mumba Name of Shareholder Date: 28.06.2025

TATA

TATA POWER

(Corporate Contracts Department)

Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Andheri (E), Mumbai 490 059, Maharashtra, India

(Board Line: 022-67173188) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

The Tata Power Company Limited hereby invites Expression of Interest from eligible

. "Design, Supply, Installation, Testing and Commissioning of Passenger Lift at

Generation Building Station A, Trombay Thermal Power Station, Mumbai'

"Civil Works at Generation Building Station A, Trombay Thermal Power Station,

For details of pre-qualification requirements, purchasing of tender document, bid security,

etc., please visit Tender section of our website (URL: https://www.tatapower.com/tender/

tenders-listing). Eligible parties willing to participate may submit their expression of

parties for the following works:

(Tender ref: CC26PMR014)

Mumbai" (Tender ref: CC26PMR015)

interest along with the tender fee on or before 7° July 2025.

#### **Public Notice** TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of (name of Company) Banco Product Limited having it's Registered Office at: - Bil, Padra Road, Near Bhaili Railway Station, Vadodara, Gujarat, 391410. egistered in the name of the: - Minaxi Pankas Jitly with Pankas Gordhandas Following Shareholder's have been lost

St. No.	Name of the Shareholden's	Folia No.	Certificate No.	Distinctive Number/s	Total Number of Shares & Face Value
1	Minaxi Pankaj Pankaj Gordhandas	00130401	705	52513886 - 52516885	3000 Equity Share in 27-Paid Up

he Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate's should lodge such claim with the Company or its legistrar and Transfer Agents MUFG Intime India Pvt. Ltd. Address: - Geetakuni, 1. Bhakti Nagar Society, Behind ABS Tower, Clid Padra Road, Vadodara, Gujarat, 390015 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate's Minaxi Pankaj

Pankaj Gordhandas Date: 28.06.2025 Name of Shareholder.

#### **Public Notice** TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of (name of Company) Ultra Tech Cement Ltd having it's Registered Office at - 8 Wing, Ahura Centre, 2" Floor, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai, Registered in the name of the: - Minaxi Pankas Jtly with Pankas Gordhandas Following Shareholden's have been lost

Sr. Name of the Shareholden's Folio No. Certificate No. Distinctive Number/s Total Number of Shares & Face Value Minaxi Punkaj 81351074 236366 132519574 - 132519618 45 Equity Shares in Pankaj Gordhandas 10/- Paid Up he Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates Any person who has any claim in respect of the said share certificate's should lodge such claim with the Company or it

Registrar and Transfer Agents KF in Technologies Ltd, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Ganchibowli Financial

District, Nanakramguda, Hyderabad, Telangana, 500032 within 15 days of publication of this notice after which no

Minaxi Pankaj Pankaj Gordhandas Name of Shareholder Date: 28.06.2025

claim will be entertained and the Company shall propeed to issue Duplicate Share Certificate's.

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA. **PUBLIC ANNOUNCEMENT** 





# **CURIS LIFESCIENCES LIMIT**

Our Company was originally formed and registered as a Partnership Firm under the Partnership Act, 1932 ("Partnership Act") in the name and style of "M/s Loreto Pharmaceuticals", pursuant to a deed of partnership dated. June 2, 2010. Thereafter "M/s Loreto Pharmaceuticals" was converted from Partnership Firm to a Private Limited Company under the Companies Act, 2013 in the name of "Curis Lifesciences Private Limited" and received a certificate of incorporation dated March 23, 2016 issued by Assistant Registrar of Companies, Gujarat. Subsequently, our Company was converted into a public limited company and the name of our Company was changed from "Curis Lifesciences Private Limited" to "Curis Lifesciences Limited" vide Special Resolution dated May 6, 2024, the status of the Company was changed to public limited and the fresh certificate of incorporation consequent to conversion, bearing Corporate Identification Number U24230GJ2016PLC086559, was issued on August 9, 2024 by the Assistant Registrar of Companies/Deputy Registrar of Companies/Registrar of Companies, Central Processing Centre The corporate identification number of our Company is U24230GJ2016PLC086559. For details of change in Registered Office of our Company, please refer to the chapter titled "History and Corporate Structure" on page 185 of the Draft Red Herring Prospectus

Registered Office: PF-23, GIDC Sanand - II, Industrial Estate, Ahmedabad, Sanand, Gujarat -382110, India. Website: https://curisls.com; Email: info@curisls.com; Telephone No./Mobile No.: + 91 7096558558;

Contact Person: Mr. Nikhil Purohit, Company Secretary and Compliance Officer

PROMOTERS OF OUR COMPANY: MR. DHARMESH DASHARATHBHAI PATEL, MR. SIDDHANT JAYANTIBHAI PAWASIA MR. PIYUSH GORDHANBHAI ANTALA AND MR. JAIMIK MANSUKHLAL PATEL

INITIAL PUBLIC ISSUE OF UPTO 22,50,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH OF CURIS LIFESCIENCES LIMITED ("CURIS" OR THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [+]/- PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [+]/- PER EQUITY SHARE (THE "ISSUE PRICE") AGGREGATING TO ₹ [+] LAKHS ("THE ISSUE"), OF WHICH [+] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH FOR CASH AT A PRICE OF ₹ [+]/- PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [+]/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ [+] LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. NET ISSUE OF [ • ] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH AT A PRICE OF ₹ [+]/- PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [+]/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ [+] LAKHS IS HEREIN AFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE [ • ] % AND [ • ] %, RESPECTIVELY, OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 10/- EACH.

THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BRLM ADVERTISED IN [+] EDITION OF [+] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER) AND [+] EDITION OF [+] CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER AND [+] EDITION OF [+] REGIONAL NEWSPAPER (GUJARATI REGIONAL LANGUAGE OF GUJARAT WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED). AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE ISSUE OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE [+] "[+]") FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR WEBSITE. FOR FURTHER DETAILS. SEE 'TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE NO. 286 OF THE DRAFT RED HERRING PROSPECTUS.

# ATTENTION PUBLIC

This is to inform that the Company has filed the Draft Red Herring Prospectus dated June 27, 2025, with the EMERGE Platform of National Stock Exchange of India Limited "NSE EMERGE"), in respect of the proposed IPO of the Company in accordance with Chapter IX of the SEBI ICDR Regulations, 2018 (IPO by Small and Medium Enterprises) The Draft Red Herring Prospectus was filed on June 27, 2025

In case of any revision in the Price Band, the Bid/Issue Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company may, for reasons to be recorded in writing, extend the Bid /Issue Period for a minimum of one Working Days, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Issue Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a press release, and also by indicating the change on the respective websites of the BRLM and at the terminals of the members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and the Sponsor Bank, as applicable.

This Issue is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 229 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations, wherein not more than 50.00% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"). Further, 5.00% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5.00% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further not less than 15.00% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Investors and not less than 35.00% of the Net Issue shall be available for allocation to Individual Investors who applies for minimum application size in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Issue Price. In terms of Regulation 256 of SEBI ICDR Regulations read with SEBI Circular No. CIR/CFD/POLICYCELL/11/2015, dated November 10 2015 and Unified Payments Interface (UPI) introduced vide SEBI Circular Ref: SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2018/138 dated November 1, 2018, all Bidders are required to participate in the Issue by mandatorily utilizing the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA Account (as defined hereinafter) in which the corresponding Bid Amounts will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. For details, see "Issue Procedure" beginning on page 299 of Draft Red Herring Prospectus. Provided further that for the purpose of public issue by an issuer to be listed /listed on SME exchange made in accordance with Chapter IX of these regulations, the words "individual investors" shall be read as words "individual investors who applies for minimum application size"

This public announcement is made in compliance with the Regulation 247(2) of the SEBI ICDR Regulations, 2018, which requires the draft issue document shall be made available to the public for comments, if any, for a period of at least 21 days, from the date of such filling by hosting it on the website of the exchange, the Issuer and the Book Running Lead Manager (BRLM). Accordingly, it may be noted that the Draft Red Herring Prospectus, filed by the Company on June 27, 2025 with NSE, is hosted on the website of the NSE at www.nseindia.com, and the website of the Company at www.curisis.com, and at the website of BRLM i.e. Finaax Capital Advisors Private Limited at www.finaaxcapital.com. Our Company hereby invites the members of the public to give their comments to Stock Exchange, to Company Secretary and Compliance Officer of our Company and /or the BRLM at their respective addresses mentioned below. All comments must be received by NSE and/or our Company and/or BRLM in relation to the issue on or before 5 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing the Draft Red Herring Prospectus with EMERGE Platform of National Stock Exchange of India Limited

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Issue unless they can afford to take the risk of losing their entire investment Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue, including the risks involved. The Equity Shares have not been recommended or approved by the SEBI, no does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to the section titled "Risk Factors\* beginning on page 25 of the Draft Red Herring Prospectus.

Any decision to invest in the Equity Shares described in the Draft Red Herring Prospectus may only be taken after the Red Herring Prospectus has been filed with the RoC and must be made solely on the basis of such Red Herring Prospectus as there may be material changes in the Red Herring Prospectus as there may be material changes in the Red Herring Prospectus. The Equity Shares, when offered through the Red Herring Prospectus, are proposed to be listed on the EMERGE Platform of National Stock Exchange of India Limited ("NSE EMERGE")

For details of the main objects of the Company as contained in its Memorandum of Association, please refer to the section titled "Our History and Corporate Structure" beginning on page 185 of the Draft Red Herring Prospectus. The liability of the members of the Company is limited. For details of the share capital and capital structure of the Company and the names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares subscribed by them, please refer to the section titled "Capital Structure" beginning on page 63 of the Draft Red Herring Prospectus.

The BRLM associated with the issue has not handled any public issues in the past three years.

#### LEAD MANAGER REGISTRAR TO THE ISSUE COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER **Curis Lifesciences Limited**



FINAAX CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED SEBI Registration Number: INM000013244

Address: B-401. The First, B/s Keshavbaug Party Piot, ITM, Ahmedabad-380015, Gujarat, India Telephone Number: +91 94295 50695

Email Id: info@finaaxcapital.com Investors Grievance Id: investors@finaaxcapital.com

Date: June 27, 2025

Place: Ahmedabad

Website: www.finaaxcapital.com Contact Person: Mr. Ikshit Shah/Mr. Yash Doshi CIN: U64990GJ2023PTC147118

MUFG INTIME INDIA PRIVATE LIMITED

(Formerly Link Intime India Private Limited); Address: C- 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West Mumbai -400083, Maharashtra; Tel No.: +91 810 811 4949:

Email Id: curislifesciences.smelpo@in.mpms.mufg.com

Investor Grievance Email: curislifesciences.smeipo@in.mpms.mufg.com Website: www.in.mpms.mutg.com Contact Person: Ms. Shanti Gopalkrishnan;

SEBI Registration No.: INR000004058;

CIN: U67190MH1999PTC118368

Mr. Nikhil Purohit Address: PF-23, GIDC Sanand - II, Industrial Estate, Ahmedabad, Sanand, Gujarat - 382110, India

Tel. No.: +91-99045 22543

Email: cs@curisls.com Website: www.curisls.com

Investors can contact our Company Secretary and Compliance Officer, Lead Manager or Registrar to the Issue, in case of any pre issue or post issue related problems, such as non-receipt of letter of allotment, noncredit of allotted Equity shares in the respective beneficiary account, non-receipt of refund orders and non-receipt of funds by electronic mode etc.

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Draft Red Herring Prospectus.

On behalf of the Board of Directors

Nikhil Purohit Company Secretary and Compliance Officer

Disclaimer: Curis Lifesciences Limited is proposing, subject to, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public issuance of its Equity Shares and has filed the Draft Red Herring prospectus dated June 27, 2025 with NSE on June 27, 2025. The Draft Red Herring Prospectus shall be available on the website of the NSE at www.nseindia.com, and the website of the Company at www.curisls.com, and at the website of BRLM i.e. Finaax Capital Advisors Private Limited at www.finaaxcapital.com, respectively. Any potential investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk. please see "Risk Factors" of the Draft Red Herring Prospectus, when available. Potential investors should not rely on the Draft Red Herring Prospectus for making any investment decision. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" beginning on page 25 of the Draft Red Herring Prospectus.

The Equity Shares offered in the Issue have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended ("U.S. Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in 'offshore transactions' in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdictions where such offers and sales are made. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be offered or sold, and Bids may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

# WENDT (INDIA) LIMITED

CIN:L85110KA1980PLC003913

Registered Off: Flat No. 105, Cauvery Block National Games Housing Complex, Koramangala, Bengaluru - 560047. Telephone: +91–4344-405500; Telefax: +91-4344-405620/405630

E-mail: investorservices@wendtindia.com Website: www.wendtindia.com

# NOTICE

Notice is hereby given that the 43rd Annual General Meeting ('AGM') of the Members of Wendt (India) Limited will be held at 03.00 p.m. IST on Monday, 21st July 2025 through Video Conferencing ('VC') or Other Audio Visual Means ('OAVM') in accordance with the provisions of Companies Act, 2013, the Rules made thereunder, the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time) and the circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') as well as the Securities and Exchange Board of India ('SEBI') to transact the ordinary and special businesses contained in the Notice convening the AGM dated 23rd April 2025. The AGM Notice and the Annual Report (collectively known as 'the AGM documents') comprising the Audited Standalone Financial Statements for the year ended 31st March 2025, Directors' Report and Auditors' Report thereon as well as the Audited Consolidated Financial Statements and Auditors' Report thereon for the year ended 31st March 2025 has been sent electronically to such Members whose e-mail addresses are registered with their respective Depository Participants ('DPs') or the Company's Registrar and Share Transfer Agent ('RTA') viz. M/s. KFin Technologies Limited. The above-mentioned documents are also available on the Company's website www.wendtindia.com, the website of Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com as well as evoting.kfintech.com, website of the RTA Further, a letter providing a weblink for accessing the AGM documents for the financial year 2024-25 was also dispatched to those shareholders who have not registered their email addresses. However, in line with SEBI Circular dated 3rd October 2024 and Regulation 36 of Listing Regulations, hard copy of AGM documents will be sent to those Members who specifically request for the same. In respect to the receipt of hard copy of AGM documents, Members are requested to drop an e-mail to einward.ris@kfintech.com or investorservices@wendtindia.com, duly quoting their Folio details Detailed instructions to Members for registration / updation of their PAN, KYC (including

e-mail addresses, bank account details etc.), Nomination details and manner of participating in the 43rd AGM through VC/OAVM including voting through electronic means is set out in the Notice convening the AGM and is also available on the website of the Company.

The record date for the purpose of determining entitlement of shareholders for the final dividend is Monday, 14th July 2025. The final dividend, once approved by the Shareholders at the 43rd AGM, will be paid on Tuesday, 12th August 2025. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of

the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time) and the provisions of Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and circulars issued by MCA and SEBI in this regard Members are provided with the facility to cast their votes electronically, through the e-voting services provided by M/s. KFin Technologies Limited on all resolutions set forth in the Notice. The voting rights shall be in proportion to shares held by the Members as on 14th July 2025 being the cut-off date. Any person who becomes a Member of the Company after the dispatch of AGM Notice and holding shares as on the cut-off date. i.e. 14th July 2025 may obtain the User ID and password by contacting the RTA's Toll Free No. i.e. 1-800-3094-001 or by sending an e-mail request to evoting@kfintech.com or einward.ris@kfintech.com o investorservices@wendtindia.com. Please note that member(s) holding shares as on cut-off date will only be entitled to avail the facility of remote e-voting or voting on the date of the AGM. The remote e-voting period shall commence at 09.00 a.m. (IST) on Wednesday, 16th July

2025 and ends at 05.00 p.m. (IST) on Sunday, 20th July 2025. During this period, Members holding shares either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date i.e. 14th July 2025, may cast their vote electronically in the manner set out in the AGM Notice. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast, the Member will not be allowed to change it subsequently. A Member can participate in the AGM through Video Conferencing/Other Audio Visual Means even after exercising the right to vote through remote e-voting but will not be allowed to vote again during the AGM through Instapoll. Members not opting for remote e-voting will be offered the acility to vote during the AGM through Instapoll. A Member can opt for only one mode o voting i.e. either through remote e-voting or e-voting through Instapoll during AGM. In case of gueries or grievances pertaining to e-voting, members may contact Ms. Krishna

Priya Maddula, Senior Manager - Corporate Registry, M/s. KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal Hyderabad - 500 032; Tel: 040-67162222; Toll Free No. 1-800-3094-001, E-mail einward.ris@kfintech.com. By Order of the Board For Wendt (India) Limited

Date: 29th June 2025 Arjun Raj P Place: Bengaluru Company Secretary

# R R KABEL LIMITED (CIN: L28997MH1995PLC085294)

Regd. Off.: Ram Ratna House, Victoria Mill Compound (Utopia City), Pandurang Budhakar Marg, Worli, Mumbai - 400013. Tel: +91 - 22 - 2494 9009/ 2492 4144

Website: www.rrkabel.com Email: investorrelations.rrkl@rrglobal.com NOTICE OF THE 31" (THIRTY-FIRST) ANNUAL GENERAL MEETING

AND E-VOTING INFORMATION AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the 31" (Thirty-First) Annual General Meeting ("AGM"

of the Members of R R Kabel Limited ("the Company") will be held on Monday, 21" July 2025 at 11:00 A.M. through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. The AGM of the Company will be held through VC/OAVM in compliance with the

applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules issued thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), read with General Circular issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") dated September 19, 2024, read with the circulars issued earlier in this regard (collectively referred to as "MCA Circulars") and circular issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") dated October 3, 2024, read with the circulars issued earlier in this regard (collectively referred to as "SEBI Circulars"). The instructions for joining the AGM through VC/OAVM are provided in the Notice of AGM.

The Notice of the 31" AGM and the Annual Report for FY 2024-25 has been sent electronically to all the Members at their email address as registered with the Company/Depository Participant(s)/MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited), the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), in compliance with the above MCA Circulars and SEBI Circulars. These documents are also available on the Company's website at www.rrkabel.com and on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The dispatch of such documents through emails was completed on 27 June 2025.

In addition to above, a letter containing web-link providing exact location for access to the 31" Annual Report has been dispatched on 27 June 2025, to those Members whose email address(es) are not registered with the Company / Depository Participant(s).

The Members who have not registered their email address or KYC details are requested to register/update the said details with Depository Participant(s) if shares are held in dematerialized form, and if the shares are held in physical form then register/update the said details in Form ISR-1 with the Company RTA of the Company at investorrelations.rrkl@rrglobal.com o rnt.helpdesk@in.mpms.mufg.com. The Shareholders can access the relevant forms on the website of the Company a https://www.rrkabel.com/announcements/- Documents tab.

The Members may note that pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Act, read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the Members with the facility to cast their votes electronically ("remote e-voting") as well as e-voting at the AGM using e-voting system of NSDL in respect of all the businesses to be transacted at the AGM. The Members who have cast their vote through remote e-Voting can participate at the 31" AGM but shall not be entitled to vote again. The procedure to cast vote using e-voting has been described in the Notice of the AGM.

The Board of Directors have appointed Ms. Deepa Gupta, Practicing Company Secretary (Membership No. ACS 20860, COP No.: 8168), as Scrutinizer for conducting the voting in a fair and transparent manner. The remote e-voting period will commence on Thursday, 17 July 2025 at 9:00 a.m.

and will end on Sunday, 20 July 2025 at 5:00 p.m. During this period the Shareholders of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Monday, 14 July 2025, may cast their vote electronically through electronic voting system provided by NSDL. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Any person who becomes a Member of the Company after dispatch of the Notice but holds shares as on the cut-off date i.e. Monday, 14 July 2025, may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in.

Any person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM.

# Record Date:

The Record date for the purpose of payment of dividend of INR 3.50/- per share for the financial year ended on 31 March 2025, subject to approval by the Members of the Company at the ensuing AGM, is Monday, 14 July 2025. In case of any queries regarding attending of AGM or e-voting, you may refer the

Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for members available at www.evoting.nsdl.com or can contact NSDL on evoting@nsdl.co.in 1800-1020990 and 1800-224430. For R R Kabel Limited

Sd/ Anup Vaibhav C. Khanna

# JAIPUR DEVELOPMENT AUTHORITY Indira Circle, Jawahar Lal Nehru Marg, Jaipur-302004

No : JDA/EE&TA to Dir.Engg.-I/2025-26 Dated: 27.06.2025

# **NOTICE INVITING BID**

NIB No.: EE & TA to Dir. Engg.-I/13/2025-26 Bids are invited from interested bidders for following works :-

UBN No. Nature Last Date Cost of No. of Work Work (Lacs)

JDA2526WSOB00276 283.24 21.07.2025 Road Development JDA2526WLOB00277 2815.18 17.07.2025 of Nallah Providing Laying and Jointing of Trunk Main JDA2526WLOB00282 4248.67 17.07.2025 lines along with Manholes (Part 1) for Sewerage Work

Other particulars of the respective bid may be visited on Procurement Portal website www.sppp.rajasthan.gov.in, www.eproc.rajasthan.gov.in and www.jda.rajasthan.gov.in.

Raj.Samwad/C/25/5206

**Executive Engineer &** TA to Dir.Engg-I

# J. KUMAR INFRAPROJECTS LIMITED CIN: L74210MH1999PLC122886

Regd Off: J. Kumar House, CTS No. 448, 448/1, 449, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai 400 057, Maharashtra, India, Phone: +91 22 67743555. Fax: +91 22 26730814. Email: investor.grievances@ikumar.com, Website: www.jkumar.com.

## NOTICE Sub: Transfer of Equity Shares of the Company to IEPF.

Shareholders are hereby informed that under Section 124 of the Companies Act, 2013, all the Equity shares in respect of which dividends remain unclaimed / unpaid for seven consecutive years, are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF), Unclaimed dividends upto the Financial Year 2016-17 have been transferred by the Company to the IEPF within the statutory time period and unclaimed dividen from the F.Y.2017-18 are lying with the Company.

In terms of the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer, and Refund) Rules, 2016 (the Rules) the concerned shareholders are being provided an opportunity to claim such unpaid / unclaimed dividends from the financial year 2017-18 and onwards by writing a letter under their signature to our Registrar & Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited at the earliest latest by September 22, 2025. In the event a valid claim is not received by that date, the related shares

against which the aforesaid dividend has remained unclaimed for a continuous period of seven years shall be transferred to IEPF pursuant to the said Rules. Once these shares are transferred to IEPF, such shares may be claimed by the concerned shareholders only from IEPF by following the procedure prescribed in the aforementioned Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amounts and shares transferred to the IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules. The Company has sent individual letters to the latest available addresses of the concerned shareholders whose dividends are lying unclaimed for the last seven consecutive years from the financial year 2017-18, advising them to claim the dividends immediately. The statement containing the details of shares due for transfer to the IEPF is made available on our website https://www.jkumar.com for information and necessary action by the shareholders. For any queries on the above matter, shareholders are requested to contact:

**Bigshare Services Private Limited** 

Office No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400 093.

Email id: investor@bigshareonline.com Tel.: 022-62638200 Fax No.: 02262638299

This notice is published pursuant to the provisions of the Rules as amended. for J. Kumar Infraprojects Limited

Place : Mumbai Date : 27" June, 2025

Poornima Company Secretary

# PRIZOR VIZTECH LIMITED

CIN: L26401GJ2017PLC095719 Regd. Office: 514, Maple Trade Centre, Nr. Surdhara Circle, Thaltel, Ahmedabad, Gujarat, India, 380054

Tel No.: +91 78618 04737; Email: investors@prizor.in; Website: www.prizor.in

NOTICE OF EIGHT ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 08th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company "Prizor Viztech Limited" ("Company") (CIN: L26401GJ2017PLC095719) is scheduled to be held on Tuesday, 22nd day of July, 2025 at 02:00 P.M. IST through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM), to transact the businesses as set out

in the Notice of AGM pursuant to the General Circular No. 09/2024 dated September 19,

2024, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) read with circular issued by SEBI vide circular no. SEBI/HO/CFD/CFDPoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024. Notice of AGM and Annual Report for FY 2024-2025 will be dispatch to all the eligible members whose e-mail address are registered with the Depository Participants (DPs) Company / Registrar & Transfer Agent of Company through electronic mode only and the physical copy of the AGM Notice and Annual Report will not be sent separately to any shareholder. Pursuant to Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has sent a letter providing a web-link of the

Annual Report 2024-25 to those Members who have not registered their e-mail addresses with the Company/Depositories. The Annual Report is also available on the website of the Company at www.prizor.in. The businesses as mentioned in the Notice of AGM may be transacted through e-voting facility to enable the eligible members to cast their votes electronically and accordingly Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility and e-voting facility during the AGM to the eligible members of the company. The Notice of AGM is published on the website of NSDL's at www.evoting.nsdl.com and on Company's website at

The members can participant in the Annual General Meeting ONLY through VC/OAVM facility. The details of which is provided by the company in the Notice of the Meeting. Accordingly, no provision had been made to enable the shareholders to attend and participate in the 08th AGM of the company in person. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the

The details required under Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard ssued by ICSI, are mentioned below:

 The Ordinary and Special Businesses as set out in the Notice of AGM may be transacted. through voting by electronic means only, which is detailed in the Notice;

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is Tuesday, July 15, 2025; The remote e-voting of the Company shall commence on Saturday, July 19, 2025 from

09.00 A.M. IST and end on Monday, July 21, 2025 at 05.00 P.M IST. The remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time. Once the votes are cast by the members the same cannot be changed by them; Aperson, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial

owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Tuesday, July 15, 2025. shall only be entitled to avail facility of remote e-voting or e-voting at the AGM; . A person, who acquires the shares and becomes a shareholder of the company after the

dispatch of the Annual Report and holds shares as on the cut-off date i.e. Tuesday, July 15, 2025, may follow the procedure for obtaining User ID and Password as provided in the Notice of the Meeting which is available on the website of the company and on NSDL's website. If the Shareholder is already registered with NSDL for e-voting then he/she can use his/her existing user ID and Password for casting the vote through remote e-voting; i. The members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM may also

attend the AGM through VC & OAVM but shall not be entitled to cast their vote again; The Company has appointed Ms. Insiya Nalawala, Practicing Company Secretary, as the

Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner; Members are requested to note that pursuant to the MCA and SEBI circulars, the company will not be sending physical copies of AGM Notice and Annual Report to the members of the

In case of any queries or issues regarding e-voting, members are advised to refer the "FAQ" and "E-Voting user manual" available at www.evoting.nsdl.com or write an email to evoting@nsdl.co.in In case of any grievance connected with facility for voting by electronic means members may contact to Ms. Hetaxi Bhatt, Company Secretary of the Company, Contact Number: +91

78618 04737, Email Id: investors@prizor.in. Address: 514, Maple Trade Centre, Nr. Surdhara

Circle, Thalte, Ahmedabad, Gujarat, India, 380054. By order of the Board of Directors For, Prizor Viztech Limited

> Mitali Gauswami Managing Director and Chairman DIN: 07712190

Date: 27.06.2025 Place: Ahmedabad

Place: Mumbai

Date: 27 June 2025

epaper.financialexpress.com

Company Secretary & Compliance Officer

# जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टस् लिमिटेड

सीआयएन:एल७४२१०एमएच१९९९पीएलसी१२२८८६ नोंदणीकृत कार्यालयः जे. कुमार हाउस, सीटीएस क्र.४४८, ४४८/१, ४४९, मुधाप रोड, बिलेपालॅ (पुर्व), मुंबई-४०००५७, महाराष्ट्र, भारत. दूर::+९१-२२-६७७४३५५५, फॅक्सर:+९१-२२-२६७३०८१४, चेषसाईट:www.jkumar.com, ई-मेल:investor.grievances@jkumar.com

#### सूचना

### विषय : कंपनीच्या इकिटी रोअसंचे आवईपीएफमध्ये हस्तांतर

गरकांना बाद्वारे सुचित केले जाते की. कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १२४ अन्त्रवे, सर्व इकिटी शेअर्स ज्यांच्या संबंधात लाभांश सलग सात वर्षे दावा न केलेला / न भरलेला राहतो, ते कंपनीने र्गुतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएक) मध्ये हस्तांतरित करणे आवश्यक आहे. वित्तीय वर्ष २०१६-१७ पर्यंतचा दावा न केलेला लामांज कंपनीने वैधानिक कालावधीत आवर्डपीएप मध्ये हस्तांतरित केला आहे आणि बिल्तीय वर्ष २०१७-१८ पासून दावा न केलेला लामांत्र कंपनीकडे पद्दन आहे.

आयर्रपीएफ ग्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, ग्रस्तांतरण आणि परताया) नियम, २०१६ (नियम) नस संबंधित भागधारकांना आर्थिक वर्ष २०१५-१८ आणि त्यानंतर अशा न भरतेल्या / दावा न केलेल्य लामांशाचा दावा करण्याची संधी दिली जात आहे, ज्याकीरता त्यांनी आपल्या हस्ताक्षरसहित आमच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी, बिगरोजर सर्व्हिसेस प्रावव्हेट लिमिटेड यांना दि.२२ सप्टेंबर २०२५ पर्यंत लबकरात लबकर पत्र लिह शकतात.

त्या तारखेपर्यंत वैध दावा ग्राम न झाल्यास, उपरोक्त लाभांश सात वर्षाच्या अग्रांद कालावधीसाठी दाव न केलेला राहिलेला संबंधित समधाग सदर नियमानुसार आयईपीएफकडे हस्तांतरित केला जाईल. एकदा हे समभाग आयईपीएफकडे हस्तांतरित केल्यावर, अशा समभागांवर वरील नियमांमध्ये विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून केवळ आधईपीएफकडे संबंधित भागधारकांकडून दावा केला जाऊ शकतो. कपदा लक्षात च्या की टावा न केलेल्वा लाभांशाच्या रकमा आणि आवर्डपीएफमध्ये हस्तांतील केलेल्या है अर्सच्या संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. भागधारक लाभांश आणि आवर्डपीएफकडे हस्तांतरित केलेल्वा समभागांवर दावा करू शकतात, ज्वात अशा समभागांवर जमा होनारे सर्व फावदे, जर असेल तर, नियमांमध्ये विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर आयईपीएफ प्राधिकरणाकडून, कंपनीने बिलीब वर्ष २०१७-१८ वा वर्षांपासून सलग सात वर्षे ज्वांच्या लाभांशांव दाबा न केलेला आहे आहा संबंधित भागधारकांच्या नवीनतम उपलब्ध पश्चांबर वैदक्तिक एवं पाठवली आहेत आणि त्यांना तायहतीय लाभांशाचा दावा करण्याचा सहा दिला आहे.

आवर्डपीट्फकडे हस्तांतरित करण्यासाठी देव असलेल्या समभागांचे तपत्रील असलेले विवरण भागधारकांच्य माहितीसाठी आणि आवश्यक कारवाईसाठी आमच्या https://www.jkumar.com वेशसाइटक उपलब्ध करून दिले आहे. बरील प्रकरणावरील कोणत्याही प्रश्नांसाठी, भागधारकांना संपर्क साधण्याची

#### विगर्गे अर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

कार्यालय क्र.एस६-२, ६वा मजला, पिनॅकल बिझमेस पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली फेव्हर रोड, अंभेरी (पूर्व) मुंबई - ४०० ०९६, ईमेल आयडी: investor@bigshareonline.com दूर.: ०२२-६२६३८२०० **फॅक्स क**ः: ०२२६२६३८२९९ ही सूचना सुधारित निवर्माच्या तस्तुर्दीनुसार प्रकारि केली आहे.

सही /

ठिकाण : मुंबई दिनांक: २७.०६.२०२५

पुणिंम कंपनी सचिव

	ममुना अ जाहिर अधिसूचना (इम्सॉन्कची अंग्ड संकरकी बांड ऑक इंडिया (बॉलेक्टी लिक्टियन प्रसंस) रेम्बुलेकम, २०१७ चे निस्म १५ अन्यवे)					
	मॅप्रेसिटा रिफॅक्टरीज प्रायः	हेट लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेथण्याकरिता				
۲.	कॉर्पॉरेट व्यक्तीचे नाव	मॅब्रेसिटा रिफॅक्टरोज प्राप्यकेट लिमिटेड				
b.	कॉपॉरेट व्यक्तीची स्वापना तारीख	\$8.0%,\$0\$\$				
8	न्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट व्यक्तीची स्थापना	कंपनी निषंधक, बुंबई				
¥.	कॉपॉरंट व्यक्तीचे कॉपॉरंट ऑकस्ता/ मर्थादेश दावित्व ओळख क्रमांक	यु५.१९०४एमएच२०११एकटीमी२१७४९५				
9.	कार्योरंट स्वकीचे नोंदणीकृत कार्यास्थ्य व मुख्य कार्यास्थ्य पत्ता	गाळा क्र.१८, नोबल इंडस्ट्रीयल इस्टेट क्र.१, नवयर यसई रोड (पुर्व), यालयर, मुंबई, भारत-४०१२०२.				
4	कॉर्पोरंट व्यक्तीच्या संदर्भतः दिवाककोरी प्रशंभ तारीख	२४,०६,२०२५				
6	नाव, पना, ई-मेल पना, दुष्पवी क्रमांक व परिशमकाचे	विश्वीय अगरवाल प्रणाः द्वारः एकीरम् प्रिकेटकुरम् प्रोपेश्वनस्य एनएलपी, ८/२८, (दाः मनला), इल्लुई.ए. अल्टुल अदितः योड, कोळः यार, न्यु दिश्वी-१६५०००, इमेलः vip magnesita@gmail.com वरः कः.१०११ ४१४८६०२६/२०, मोबार१८६०६३४४०, गोवणी कः.: आयमीबी.आय/अश्यीप्-००१/आयमी-पी०२३९१/ २०२१-२०२१/१३६८॥				
i	दाका सादर करण्याची अंतिम तारीख	24.09.2024				

मॅब्रेसिटा रिफेक्टरीज प्राथकेट लिमिटेडच्या भागपारकांग वेषे कळविन्यात वेत आहे की, बाब क्र.५ मध्ये नमूद पन्यत रेसमायकाकडे २४.०७.२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दशयाचे पुरावे बादर करावे.

आर्थिक धनकोंनी त्यांचे द्राव्याचे पुरावे फल बिचुत स्वरूपातच साहर करायेत. अन्य इतर भागभारकोंनी त्यांच्या द्रार एतवे व्यक्तिम: ट्यालाट्टोरे किया बिद्धत स्वरूपात सादर करावेत.

राध्याचे भूकीचे किया फसचे पूराचे साहा केल्यास दंदान्मक करवाई केली जाईल

विनांक: २८.०६.२०२५ विकाण: नमी दिशी

मॅप्रेसिटा रिफॅक्टरीज प्रायक्षेट लिमिटेडचे परिसमापर वींत्रणी क.:आवबीबीआय/आयपीह-००१/आवबी-पी०२३६१/२०२१-२०२२/१५६८ PUBLIC NOTICE

Methari and (2) Ms. Laxmi Metheri are the only legal heir of their father late Mr. Yullappu ugappa Metheri, who was expired on 05-09-2024, bearing death certificate Registrati No. D202427902690003836 and Mother Ajamma Yallappa Metheri, expired on. 28-05-2019, bearing death certificate Registration No. D-2019-27-90269-002221, there father surchased a flat premises situated at, B-101, Floor-1, B, Green Palace Chs Ltd, D,V Kadam Marg, Shastri Nagar, Opposite Municipal Primary School, Dharavi, Mumbai - 400017, from M/S Forward Construction Corp sale dated 23/02/2005, he made will dated 8th day of entember 2020, his registered No. BABAI - 3/5165/5/15/2020, in the name of my client (1) Mr. Ganesh Yallappa Methari and (2) Ms. Laxmi Metheri, and after his death the said flat ses share certificate from 136 TO 140 both inclusive of GREEN PALACE, CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED transferred in my elient name

Any person's having any right, tilde, interest, claim or demand whatsoever in, to or upon the aid property or any part thereof should notify the same in writing (together with attested topy of documentary evidence in support thereof) to the undersigned within 07 days of the iblication hereof failing which the transaction shall be concluded without reference to any uch right, title and claim and the same, if any shall be deemed to have been waived and/or

SCHEDULE (SAID PROPERTY) Municipal Primary School, Dharavi, Mumbai - 400017

Dated this 28th day of June 2025

B. K. MISHRA (ADVOCATE, HIGH COURT)

### पारिजात को-ऑप . क्रेडिट सोसायटी लि., नवी मुंबई

#### जाहीर लिलाव गोटीस

## जाहीर लिलाव विक्री सुचना

जाहीर लिलावाने विकीसाठी निवीदा गागवणारी सुचना

सर्व माधारण आम जनतेम आणि विजेपत : कर्जदार आणि जामिनदारांना बादार मधना देण्यात बेते की, वमली अधिकारी, महाराष्ट्र महकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०० जन्वचे अधिकार पाप्त वांच्या द्वारे पारिजात को -ऑप केडिट मोमायटी लि .. नवी मुंबई . या संस्थेचे निर्मालीयन सभागद वकवाकोदार वकवाकी वसुनीमार्टा महाराष्ट्र महकारी मंग्या अधिनियम १९६० चे कलम ।०१ अन्वये पाप्त झालेल्या बमुली दाराल्यावर मा वसुली अधिकारी वांनी कलम १५६ अन्यये पाप्त झालेल्या अधिकारान्यचे तमेच निचम १९६१ चे निचम १०७ अन्यचे केलेल्या कारवाईनुसार गालील जंगम/स्थायर मालगला तप्त केलेले अपून, त्यांची विकी **"जाहीर लिलावाने जभी आहे तभी"** वा तत्वावर अटी व अर्तीनुमार निवीदा पध्दतीने विक्रीकरिता भोहरवंद निर्वादा मार्गावेण्यांत येत आहे . तरी ज्यांना सदर मालमत्ता जाहीर लिलावाने परेडी करावयाची असेल त्यांनी निवीदा माडर करून मिलावाचे दिवती. लिलावाचे वेळी. लिलावाचे दिकरणी हजर रहावे - विक्रीच्या अतीं व अटीची अनुमुचीमध्ये वाजवी किमतीमंबंधी (Upset Price) दिलेल्या अतींवर व अन्य अतींबर निनाचाने गर्यात जान्त रक्कमेची निविध सादर करणा-प्राप च वीली वीलणा-चाम विक्री करण्यात येई ल . शीच सुचना सदर कर्जाकरिना कर्जदार व जामिनदार यांच्या माठी सुच्दा आहे .

- ३ स्थावर मालमलेचा तपशील १-

अ. क.	कर्मदाराचे नाव	मालमलेचा तपशील	अनानत रक्कम	वाजवी किमत (Upset Price)
	सी - निसम जमीर खान व भी - जमीर समीजला खान गर्गाटा पंचम को जॉप - हीकिंग संसायटी लि - , भागने ने - जेट४, निकटर २६, भागने ने - नवी मुंबई- ४०० ७०९ - बसुनी बाखला ३	मौजे मध्येत वहानगर पालिका प्रकास हडदीतील बावू गाँविद किल्डींग प्लाट क.२०६, फेस २, व्लॉक क.३०६, क्षेत्रफळ २५०४१३ ची.फुट चटई क्षेत्रफळ व अतिर्यक्त क्षेत्र ६२ ची.फुट.	पे ऑर्डर/	#. ?¥,\$\$,000/-
	\$ . 18 /10 /2021	क्लोक क. २०२, क्षेत्रफळ १२०.७७८ थी. फुट घटई क्षेत्रफळ व उक्लीगेक्न क्षेत्र ६२ थी. फुट ता. पनदेल, जि. गयगड	40,000/-	¥., ?5,;0,000/-

लिलावाची तारीख ३-३०/०७/२०२५ वेळ :- इपारी १२ - ०० वाजना

**लिसावाचे ठिकाण :-** पारिजात को-ऑप केडिट मोगावटी लि . , प्रजासकीय कार्यालय, पारिजात भवन, प्लॉट नं १८, मेक्टर १० ए, नेमन्छ (प . ), नवी मुवंई - ४०० ७०६ - फोन नं . ५०२ २४४७५५०

दिनांक १२७/०६/२०२५ ठिकाणः नेरुळ, नवी मुंबई .

मर्गा /-शिक्का (ओ - नानाजी गुलावराव जिंदे)

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १९६ नियम १९६१ चे नियम १०० अन्वयं अधिकार पान्त यांच्या हारे

CHANGE OF NAME

t is for general information that I. Kamble Priyesh Balaram S/o Balaram Kamble R/

Room No. 103 A Wing Shiv Parvati Residency

Building No.2 Opp Petrol Pump Centra

Park Naliasopara (East) Thane Maharashtra

401209, declare that my name has been

wrongly written as Kamble Priyesh Balaram

Sunanda in my Bachelor of Engineerin

Degree Certificate as Privesh Balaram

Kamble in my IT Kanpur MBA Grade Report.

The actual name of mine is Kamble Priyesh

Balaram, which may be amended accordingly

कर्वदार/ सह-कर्वदाराचे नाव व पत्ता

लिमाबाचे तसी व अटी मिलाबाचे वेळी बाचून दाग्यविण्यान वेतील

- विकीच्या अटी व अनी आणि निवीदा फॉर्म मेम्बेच्या प्रशासकीय कार्यानवान निलावपवी मिळनील .
- सदर गालमन्ता पारमीसाठी दि . २३/००/२०२५ रोजी वेळ सकाळी ११ . ०० ते ४ . ०० वा वेळेत उपलब्ध
- निर्वादा फॉर्म फी रू . २००/- (रूपचे जंगर माज) लिलावामध्ये भाग येणा-या व्यक्तींनी अनामत रक्कमेचा भरणा लिलावापूर्वी न केल्याम लिलावात भाग येता ग्रेणार नाही .
- इच्छक खरेदीदार्गनी दि .२९/०७/२०२५ रोजी ५.०० वाजेपर्यंत आपल्या मोहरवंद निविदा मा . मुख्यकार्यकारी अधिकारी, पारिजात को - ऑप . केहिट सोसायटी लि . . नवी मुंबई . प्रशासकीय कार्या
- लय नैरूळ येथे प्रत्यक्ष द्याच्यान . वकवाकीदाराने सिलावापूर्वी वकवाकी भरत्वास सिलाव रह केला जाईल .
- लिलाव कायम करणे अथवा रडद करण्याचे अधिकार वसुली अधिकारी यांनी राणून ठेवलेले आहेत.

# सरफायसी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सूचनेची जाहिरात

सही/

featre serrore

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमूद केलेले कर्जदार/जामीनदार, ज्यांनी विलीय संस्वेकडून मिळवलेल्या कर्ज सुविधेष मुद्दल आणि व्याज परतफेड करण्यात चूक केली आहे, आणि ज्यांचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग सेट्स (एनपीए-) कागून क्यींकत केले आहे. त्यांना त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यावा सिक्यरिटावझेशन औड रिकन्स्टक्शन ऑफ फावनान्शियल ऑसेटस औड एन्कोसीमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरकवसी कायदा) च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना बजाकचात आल्या होत्या, परंतु त्या ना-पीहोच झाल्या आणि म्हणून त्यांना वा बाहीर सूचनेद्वारे सूचित केले आहे.

31.	कर्जदार/जामिनदार/प्रतिभुतीधारकाचे	जंगनव राषणी केरचा जाणाऱ्या मानवनेचे	सूचनेची	एनपीए	चकत्राकी
36.	नाचे	तपतीत/मात्रपतेचा पत्रा	नारीखा	दिनांक	स्क्रम
	ग्रज गॅलेक्सी को-ऑब, सोसावटी, प्लॉट इ.१५७, निळेशोरे गाव, हनुमान	पसीट क. १०२, क्षेत्रपक्ट इ.९.८२ ची.भी., ११मा प्रकला, ए चिंगा, राज गरिवली मार्क्य, जात इमारत, वसीन नवीन सक्टें क. ११५. ११८ च. ११९, जुला सक्टें क. १९५, १७५ च ७८, प्लॉट क. १५७ च.१५८, गाव निक्रेको गाव, ब्रह्मान मंदिराजवळ, नालासंत्रपता चन्निच-४०१२०३	93,05,9034		रू ११७,२३,६९६/- (श्पबे मात लाख तेवीस हजार सहाजे शहाणाव फला)

वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे जागीनदार/पत्राणदार (लाग असेल ते) यांना वादारे ही सचना प्रकाशित झाल्यापासन ६० १३ च्या पोटकलम (४) अंतर्गत सांगितलेल्या ६० दिवसांची मुद्रत संपल्यानंतर कारवाई केली जाईल. विवाद, हे तुमच्या लक्षात भागून देण्यासाठी आहे की, सरफायसी कायद्याच्या कलम १३(८) अंतर्गत, आमची देय सर्व किंमती, शुल्क आणि आमच्याद्वारे केलेल्या खर्चांसह विक्री किंवा हस्तांतरणासाठी निक्षित केलेल्या तारखेपूर्वी कथीही निविदा काढल्या गेल्यास, सुरक्षित मालमत आमच्याद्वारे विकली किंवा हस्तांतरित केली जाणार नाही आणि त्या सुरक्षित मालमनेच्या हस्तांतरण किंवा विक्रीसाठी आमच्याकडून कोणतेही कारवाई केली जाणार नाही.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २८.०६.२०२५

प्राधिकृत अधिकारी हीसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड

# बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

B FINSERV कांचीर आफिस्स मेरेशम जावरी पार्क श्रीर विलिट्स पत्ना मकता, कल्याची नगर, पुने, महाराष्ट्र-४१९०४८ आखा कार्यालयः ली/४ प्लॉट क.१२, कोहिन्द झरेट डीलिंग संत्रा., सुना रोड, कमल नवन बजाव गार्डनकथ्ळ, साकटेबाडी, पुने, व्हाराष्ट्र-४१७४५. प्राधिकृत अधिकात्याचे तथातीत नावः बहुरात्र मुखे, प्रील: ruturaj.surve@bajajfinservin, मोला.क.९३०३१३१३६. ९१७००१७४३० व ८६६९१८९०४८ परिशिष्ट ४-ए (नियम ८(६) पहा) स्थावर मालमसेच्या विक्रीकरिता जाहिर सूचना

संवर्षारटाबद्देशन औड रिकन्स्ट्रकान ऑफ फाबनान्शियल ॲसेट्स औड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ऑक्ट २००२ अंतर्गत स्थाव पालमत्तेच्या विक्रीमाठी ई-लिलाव विक्री सूचना, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या निवम ८(६) च्या लातुदीसह वाचली जाते र्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना आणि जामीनदारांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमता, ज सुरक्षित कर्जदाराकटे गहाण ठेवली आहे/चार्ज केली आहे. ज्याचा चास्तविक तावा बजाज हीसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्राधिक र्रियकरचाने (प्रतिभृती धनको) घेतला आहे, ती जसे आहे तिथे आहे, जसे आहे जे आहे, जे काही आहे आणि विना आथय आधाराय विकली जाईल, जेनेकरून **बजाज होसिंग फायनाना लिमिटेइ**ला देव असलेले कर्ज, लागू व्याज, शुल्फ आणि खर्च इत्यादींची वसुली खाले रपारीसवार केली जाईल.

कत कात तपताल/ कतदार व सह-कर्जदागचे नाव व पना	स्थावर मालमक्ष्य तपशान	इ-स्थिताचाच तपशाल
कर्तः ४०-रणवाण्यसम्बद्ध-५९५५३०, ४०-रटीचवाण्यद्ध-५९५५४२ व ४०-रटीणवाण्य-२२६५४२४ १) सुजय सर्जेशय पाटोळे (कर्जदार) २) मानिका सुजय पाटोळे (सह-कर्जदार)	२रा मजला, बेप्पाबी प्रेस्टीज, एस.फ.१६, एच.फ.२/२३, अंबेगाव बुटुक, पुणे, बहुताषु-४११०४६	ई-न्तिनाय दिशोक: ३१.७७.२०२५ गोबी म.११.००वा ते ५.१२.००वा दाण्यात ५ विविद्यांच्या आपवीद विश्तासम्ब, इस्टे जामा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः दिनीक ३०.७५.२०२५ गोबी सामं.५.००वा. पर्यंत (भाववे)
पत्ता: फर्नट झ.सी-१, ररा मञ्जल, फैसाबी प्रेस्टिन, एस.झ.१६, एच.झ.२/२३, आंसोराच सुटुक, पुणे, महमाइ-४१६०४६, एक्स खक्तवाकी: टिशांक १४,०५,२०२५ रोजी देन क. ३०,०७,५८३/- (रूपये महोलीस लाख सत्त हजार पाच्यो बार्येजी फन्मा अतील स्वाच आर्थित टिशांक १९,०५,२०२५	३०.०७.२७२५ रोजी स.१९.००वा ते दु स्थायर माश्यमतेकारिता राखीय किया रक्कम जमा (इस्टे): क.२,२०,४००/-	

<mark>सार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलग्रमाणे आहेत: •</mark> जंगम मालमता राखीय किमतीयक्षा कमी किमतीत विकल्या जागार नाहीत लिलाच बिक्री ई-लिलाच पोर्टलद्वारे ऑनलाइन असेल. ● ई-लिलाच ३१.०७.२०२५ रोजी स.११.०० ते ब्.१२.००वा. पर्यंत https:// pankauctions,in पोर्टलद्वारे होईल आणि प्रत्येकी ५ मिनिटांच्या मर्पादित फालावधीसह असेल. • तपशीलवार अर्टी आणि शारीसाठी ल्पनीची वेबसाइट पुआरत्न https://www.bajajhousingfinance.in/auction-notices यहा किंवा कोणत्याही स्वटीकरणामाठी कृत्य रचिकत अधिकाऱ्यामी संपर्क साधा

देवांक: २८.०६.२०२५, ठिकाण: पुणे

प्राधिकृत अधिकारी (रुतुराज सुर्वे) यजाज होसिंग फायनान्स लिमिटेड

ख्यात तमा प्रशबे.

# बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कार्यितः कार्यालयः सिरंधम आवटी पार्थ बीर इमाल, ५वा मजला, कम्याणी नगर, पुने, महाराष्ट्र-४११०१४. शास्त्रा कार्यालयः सी/४, प्लटि ऊ.१२, कोहिन्: इस्टेट हा.सो., मुळा रोड, कमल नवम बजाव गार्डनववळ, वाकटेवाडी, युवे-४१९००३.

बोली वादविजे: रू.२५,०००/- (रूपवे पंचवीस हवार फला) व त्यापटीने.

# तावा सचना

सिकपुरिटायग्रेसन ॲण्ड रिकन्ट्वयन ऑफ कायनान्सिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिकपुरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) करूस, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४)

ञ्चाअवी, खालील स्वावरीकर्ता हे सिक्युरीटायहाना अंग्ड रीजन्द्वकत आंफ कितान्त्रिका असेटस् अन्ड एककोर्यमन्ट आंक सिक्युरीटी इंटरस्ट अंगट, २००२ अंतर्गा में. बजाज होसिंग कायनान्स लिमिटेड (बीक्कएकक्ल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या निवम ३ सहवाधित कलम १३(२) अन्वयं असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी मूचना बजाबली होती आणि सदर सूचना प्राप तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत तसूद रक्षम तथा करणास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार हे वर नमूद फेलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठाले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, मे, **बजाज होसिंग कायनान्य लिमिटेड**च्या वतीने खालील स्वाक्तीकरपनि सदर काणदाच्या करून १३(४) सहयाचिता सदर अधिनिकमाच्या नियम ८(१) अन्यये त्यांना प्राप्त असलेरचा अधिकाराअंतरीत खाली नमुद्र केलेरचा मालमतेचा ताचा खाली नमुद्र केलेरचा तारखेला पेतलेला आहे. विशेषतः कर्नदार/सहकर्नदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येवे सावध करण्यात येते की, सदर

मनेसह कोगताही त्यवहार करू नये आणि सदर मालमनेसह त्यवहार केलेला असल्याम त्यांनी **चीएचएकएल**कडे मालमलेसह केलेले उपरोत्त रक्कम आणि त्यावरीत

कर्तवार/आभिनवाराचे नाव (एलएएन क., शास्त्रा नाव)	प्रतिभूत मालमतेचे वर्णन (स्थापर मालमत्ता)	भागणी सूचना दिनांक च रक्रम	तावा दिनांक
ज्ञाखाः चुने, कर्जे क्र.: एवड० रएचएलटी०२४०१७२ व एव४०२एचएचएल०२३८५४७ १. विवेक हजारित्साल धाकड (कर्जवम्), चनाः यह.क्र.७४१, मंगल कटिका, पसंट क्र.सी-७०५, वाटील नगर, पुगे, महाराष्ट्र- ४११०६२	पुरे नमुद्र बिगारोल स्वितीये सर्व भाग य गांव: शर्तट क्र.सी-५०५, ७वा मजला, मंगल बाटिका, गट क्र.७४१, कार्येट क्षेत्र ३५.८५ थी.मी., विखली येथील जागेचे सर्व भाग व श्रंड.	३१ बार्च, २०२५ व १.२६,४१,४६६/- (अपये सच्चीस लाख एकेवाळीस हजार बारजे शहरणाव फलः)	২६ জুব, ২০২4
Bains 24 of 2624, Barmy mil	and the reference of the	क्रांते जन्म वैक्ति क्रांत	G-6

Form N.D. (See Rule 92 (3))

It is hereby informed for the knowledge of public that MR. JAIS MOHD NAJIM HUSSAIN SIDDIQU wner of Motor vehicle No. MH-03-DV3182 has expired on 09.02.2022, SMT, JAIS JAIS MOHAMAD SIDDIGUI Address At W/O JAIS MOHAMAD SIDDIGUILALABAHADUR SHASTRI MARG ROOM NO. 37 BABA STEEL WALA CHAWU NEAR LION GARDEN, KURLA WEST MUMBAI, MAHARATHRA 400070 being the successor to the possession of the above mentioned to conferintend to use the vehicle and accordingly. I have applied to the appropriate Authority / Regional Transport Office. Regional Transport Authority for the transfer of vehicle in my name.

Any person having any claim or objection in this regard, should within 15 days from the publication of this Notice, bring such fact to the notice of Regional Transport Office/Regional Transport Authority Dv. R.T.O. Mumbai East (MH-03)

#### SMT. JAIS JAIS MOHAMAD SIDDIQUI

W/O JAIS MOHAMAD SIDDIQUILALABAHADUR SHASTRI MARG ROOM NO. 37 BABA STEEL WALA CHAWU NEAR LION GARDEN, KURLA WEST MUMBAI, MAHARATHRA 400070



# सत्व सुकुन लाइफकेअर लिमिटेड

(पूर्वी मयुख डीलट्रेड लिमिटेड) मीआयएनः एल५१२१९एयएच१९८०यीएलसी३२९२२४

रजिमटाई ऑफिस : अंक्तिस क्र. १०१ , पॉल्ला सजला, क्रिस्टलरोज मीएचएसएल, दलमंदिररोड, महावीप्तगर, कांदिवली पश्चिम, मुंबर्ब, एमएस-४००६७ दूरवर्गी: ०२२-२८६८४४६१ स्थित: info@mayukh.co.in वेशसाह: www.mayukh.co.in

#### अतिरिक्त सामान्य बैठकीची सूचना व ई-मतदान स्चना

मूचना वेथे देखात येत आहे की साथ सुकुत लाईफकेअर लिमिटेड (पूर्वी मयुख डीलट्रेड लिमिटेड) वी भवितिक सामान्य सर्वेसाधारण सभा श्रविवास, १६ जुलै २०२५ रोजी युवारी २.०० वाक्या विद्विश्यो कॉन्फर्सिंस / इत्र ऑडिओ-न्हिंग्युभरा माध्यपांट्रारे ("VCXAVM") - आमोजिन केशी जाईल, वेषेकस्त्र २६ जून २०२५ व्या EGM म्या सुननेत नमुद्र केलेला व्यवसाय कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) आणि त्याअंवर्गत तयार केलेल्या नियमांस्य सर्व लागू करत्वीचे पालन करून, सिक्युंप्टीज औड एक्सचेंज बोर्ड ऑक इंडिया ('SEBI') ने जारी केलील्या सामान्य

वरीत परिचकानुसार, ज्या सदस्याची नावे शुक्रवार, २० वृत २०२५ रोजी वेवीदारांनी वेवातत्या सदस्यांच्या भाषीं मालबांच्या बीट्रायम्ये आहेत आणि ज्यांचे ईमेल पते कंपनी किंवा रविस्ट्रार आणि शेआ ट्रायस्क एवंट किया त्यांच्या संबंधित डेवीदारांबड गेंट्सीवृत आहेत त्यांना ईबीएमची सूचना आधीच इलेक्ट्रॉनिक पद्वतीने मताबेच ई-मेलड्रोर पाठवण्यत आली आहे. सदस्य केवज जीसी/ओएजीएम सुविधेद्रारे ईजीएममध्ये सामील होऊ शक्तात आणि सहभागी होऊ शकताल, ईजीएमबप्ये सामील होण्याच्या सूचना आणि ईजीएम दुरम्यान रिमोट ई-जोटिंगमप्ये सहभाग होण्याची किया ई-व्होटिंगद्वारे प्रवदान करण्याची पद्धत ईजीएमच्या सूचनेत दिशी आहे. करववाच्या कराव १०३ अंतर्गर कोरम बोक्य्यशादी जीसी/ओएजीएम मुक्तिद्वार सहभागी होणाऱ्या सदस्यांनी गणना केली जाईत. एजीएमची सूचना कंपनीच्या वेदसाइट

www.mayukh.co.in क. एनएकीएलच्या वेबलाइट www.evoting.nsdl.com का आणि पटीच एकाचेंत्रस्वी वेबसाइट स्टाप्लेच बीएमां लिमिटेड www.bscindia.com वर टेपील उपलब्ध असेल.

#### इंजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाटी सूचना

काबद्याच्या कराम १०८ च्या कातुदीचे पालभ करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) निवस, २०१ च्या निवम २० सह वाचले कते, सुधारित केल्याप्रमाणे आणि सुचीबद्ध संस्थांद्वरे प्रदान केलेल्या ई-कोटिंग सुविधेशी संबंधित सेबी परिपत्रकासह वाचले जाणारे लिस्टिंग निकासध्या निवाम ४४ ये पालन करून, कंपनी आपल्या सहस्थान ईबीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची सुविधा प्रदान वरण्यास आनंदित आहे. सेबी परिपञ्च क्रमांग SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 दिशंक ०९ क्रिसेंबर २०२० नुसार, सर्व वैवस्थिक क्रीबंट धातेधारकांशादी ई-लोटिंग प्रक्रिया देखील सक्षम केली अर्थल, त्यांच्या डिपॉडिस्टी सहमार्गाच्या डीमेंट धात्यांद्रते वेचसाइट्डारे सिंग्रल लॉपिन प्रेडेनियमाद्वारे, कंपनीने ई-व्होटिंग सेवा प्रदान करण्यासाठी एनएसडीएलच्या सेवा नियुत्त केल्या आहेत. सहस्यांना बाह्नारे कळविष्यात येते की ईजीएमच्या स्वतंत नमूद केल्याद्रमाणे विशेष व्यवसाय केवळ इतेक्श्रांनिक माध्यमात्त्र मतदानाद्वरं व्यवहार केला आईल, ईजीएसमध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची प्रक्रिय

रिमीट ई-लोटिंग कालावधी बुधवान, १६ जुलै २०२५ रोजी सकाली ०९,०० वाजवा सुरू होईल आणि शुक्रवार, १८ जुलै २०२५ रोजी सार्यकाती ०५.०० वाजना संपेल. या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पटुर्ताने त्यांचे मनदान कर शकतात. त्यानंतर एनएसडीएल ई-जोटिंग मॉक्टूल अकम करेल,

व्हेमी/ओणव्हीचा हो बेबीचमारचे अभिन सहातो सहस्य आणि व्यांनी स्मोर बे-व्हेरियहार सबनेब्सा भार तिल्या सरावांवर मनदान केलेले नाही आणि अन्यथा असे करण्यास प्रतियंधित नाही, ते ईंबीएम दरम्यान प्रदान केलेल्या ई-प्लोटिंग मुनियेद्वारे मनदान करण्याम गात्र असतील. ईसीएमपूर्वी रिमोट ई-प्लोटिंगद्वारे मनदान केलेले सदस्य ईसीएममप्से उपस्थित राह् शकतात पांतु त्यांना पुन्हा अंतदान करण्याचा अधिकार राहणार नाही

ईबीएममध्ये रिमोट ई-व्होरिंग आणि ई-व्होरिंगद्वारे मतदान फरण्यामाठी सदस्यांची पातना निश्चित फरण्याची भंतिम तारीख शानिवार, १२ जुलै २०२५ आहे.

- अ) कंपनीचे शेअर्स खोदी करणती आणि एजीएमची सुचना पाठकःचानंतर कंपनीची सदस्य बनगारी आणि शनिवार १२ जुलै २०२५ मा अंतिम नारखेला प्रोजर्स धारण करणारी कोणतीही प्यक्ती evoting@nsdl.co.in किंव nichetechpl@nichetechpl.com वर विनंती पातवून लिगिन अववदी आणि पासवर्द मिलवू शकते. य) ईवीएममध्ये रिवोट ई-व्होर्टिंग आणि ई-व्होर्टिंगची प्रक्रिया ईवीएमच्या सूचनेच्या नोट्स्स्यप्ये दिली आहे. ज्य
- सदस्यांना जीसीदारे हैं-ईजीएसक्से सहभागी होण्यासाठी मदत हवी आहे, ते एनएसडीएतच्या सहस्यव वनस्थातक मुझी पहली मतने बांच्याणी evoting@nsdl.co.in कर किंवा ०२२०-२४९९ ४५४५ व क्रमांबाकर दूरप्तनीद्वारे संपर्क साध् शकतात. ई-जोटिएशी संबंधित कोणत्याही प्रानांच्या सावतीत, सदस्यांनी एनएसक्रीएत ई-जोटिंग कंप्रसादरूजा https://www.evoting.nsdl.com क हाउनलेड विभागत उपलब्ध असलेच्या सद्ध्यांसाढी वारंवार विचारले जागारे प्राप (FAQs) आणि i-व्होरिंग वायवजी पुन्तिका पहाची किया गुप्तित होत की क्रमांबावर एनएसहीएतभी संपर्क साधावा; १८०० १०२० ९९० किया १८०० २२ ४४ ३० / evoting@nsdl.co.in किंश की अलोग सेन, ईमेल आनदी: nichetechpl@ nichetechpl.com का संपर्क साधाना. ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी दिपाँडिटरीजमध्ये नोंटगीक्षत नातीत त्यांनी ई-कोटिंगसाठी वापरकर्ता आयर्ड
- आणि पासवर्ड मिलविण्यासाठी आणि ई-मेल आयडी नोंद्रपीसाठी खालील प्रक्रिया अवलंबाबी बर शंअर्थ भौतिक स्वरूपात देवले असतील वर कृपया फोलिओ क्रमांक, सदस्याचे नाव, शंअर सर्टिफेकेटची
- बर्कन केलेली प्रत (पुढ़ील आणि मागील), पॅन (पॅन कार्डनी ब्ल-गासांकित बर्कन केलेली प्रत) आणि आधा (अध्यार कार्डनी रज-मध्यक्ति स्कॅन केलेली प्रत) कंपनीच्या ईसेल आवडीक स्तरपंत्र info@mayukh co inRTA च्या क्रिंग अव्यक्तिम माण्येच nichetechpl@nichetechpl.com वर क्रिंगहरे कर शेअसे डिमेंट पट्टतीने डेक्टो असतीत कर कृपमा कंपनीच्या ईमेत आमडीकर म्हणकेच info@mayukh
- co.inRTA अम मिल आवशील म्हण्येन nichetechpl@nichetechpl.com अ -DPID-CLID (१९ अंकी DPID + CLID किया १६ अंकी लाभाषी आवडी), नाप, क्लायंट मास्टर किया एकवित खाते विजरणपत्रांची प्रत, पॅन (स्वयं-प्रयाणित प्रत) आणि आधार (स्वयं-प्रयाणित प्रत) ईमेलद्वारे हैं) वर्षोदीको सदस्योनी पुदा (अ) किया (ब) मध्ये सपूर केलेच्या तपशीलांची पुदी करून वायरवर्ता आवडी आणि
- प्रमानई विज्ञित्यामाठी evoting@nsdl.co.in वर ई-मेल किली पाठव् शकता.

# VC/OAVM दारे EGM मध्ये सामील होण्याची प्रक्रिया

समृद्ध :https://www.evoting.nsdl.com या समेतम्बद्धाः VC/OAVM द्वारे त्यांच्या विशेष i-क्लंटिंग लॉगिन क्रेडेन्शिकलमा बागर करून आणि कंपनीच्या EGM साडी EVEN निषड्न EGM मध्ये प्रस्थित राह शकतीत. VC/OAVM द्वारे EGM मध्ये उपस्थित राहण्याची सविस्तर प्रक्रिया EGM स्व

सर्पयांना विनंती आहे की त्यांनी EGM च्या सूचनेवाचे नयूद केलेल्या सर्व नीहरा (इलेक्ट्रॉनिक पट्टरीने खनवा जात आहेत) बाळजीपूर्वक बाबाव्यात आणि विशेषतः, EGM पत्र्ये सामीत होण्याच्या धुनतः, रिमोट ई-तेरिशदारे किया EGM मध्ये ई-मोरिश शुविशदारे मनदान करण्याची पद्धन काळवीपूर्वक वासावी

प्रतिभूत ऋण (स.) मालमत्ते करिता शिर्वक पडताळणीसाठी जागा

सत्य सुकुन लाइफकेअर लिपिटेड (पूर्वी मधुख डीलहोड लिमिटेड) सही / -

विकाणः मुंबई

मित तरणकुमार ब्रह्मभट्ट व्यवस्थापकीय संचालक DIN-06520600

### हिंदुजा लेलॅण्ड फायनान्स लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय: क्र.२७/ए, डेव्हलप इंडस्ट्रियल इस्टेट, गिडी, चेन्नई-६०००३२.

सौआयएनः यू६५९९३एमएच२००८पीएलसौ३८४२२१. शाखा कार्यालयः युनिट क्र.६०५ आणि ६०६, सहावा मजला, भैरव माईलस्टोन, सेंट्रम बिझनेस स्केअरच्या समोर, वागळे इस्टेट, ठाणे, ४००६०६ सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) अन्वये

### कर्जदाराला स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना न्याअर्थी सिक्युरिटाब्झेशन आणि रिकस्ट्कशन ऑफ फायनान्ति अल ॲसेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ऍक्ट, २००२ अंतर्गत आणि कलम १३(२) सहवाचिता कलम १३(१२) अंतर्गत मे हिंदबा लेलॅंड फायनान्सचे प्राधिकृत अधिकारी यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करून दि,१३,१२,२०२२ रोबी मागणी

पुचना जारी केली, कर्जवार आणि सह-कर्जवारांना सूचनेत नमूद केलेली रक्षम ही सूचना मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत वेय करण्याचे सांपण्यात आले आहे. कर्जदार आणि सह-कर्जदार यांनी वैधानिक कालावधीत रक्षम परत करणात कसूर केली आहे म्हणून प्रापिकृत अधिकारी यांनी सिक्झीरटी इंट्रेस्ट (एनफोर्समेंट) रूप्स, २००२ च्या नियम ८ नुसार सदर कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमनेचा तावा फेतला होता. ारणकर्ता / सूचनाधारकांना नियम ८(६) अंतर्गत १५,०३.२०२५ पर्यंत अतिरिक्त व्याजासह एकूण देवके भरून सोड्यून घेण्याची शेवटची संधी दिली जाते, अन्यथा अनुसूचीनुसार प्रतिभृत मालमनेची विद्वती केली जाईल. बसोला याद्वारे सुचित केले जाते की, येथे दिलेल्या तक्त्यात अधिक विशेषतः वर्णन केलेली मालमता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम

८(६) आणि ९(१) च्या तरतूरी अन्वये जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आहे जसे आहे जे काही आहे त्या परिस्थतीत कोणत्याही आधाराशिवाय दि. २९. ०७. २०२५ रोजी १७.०० वाजेपर्यंत जनतेकडून मोहराबंद बोली आमंत्रित करून विक्री केली जाईल.

	2 3 3 3	स्थीर राखीव किमत	
<ol> <li>बीमती निर्मेला विश्वनची छाडवा (कर्बोदार), एक्ट्रेस्ट निर्वारा, प्लॉट क्र.डी३, इंटिंग नगर एमआपडीसी जवळ, तुर्भे, नगी मुंबई ४००७०५., तसेच - फ्लॅट १ आणि २, तळमजला आणि फ्लॅट क्र.१ आणि २, पहिला मजला, व्रीन बर्ड, प्लॉट</li> </ol>	- (रुपये नऊ कोटी छत्तीस हजार पंच्याण्णव		में. हिंदुबा लेलैंड पहचनकर लि. युनिट क्र.६०५ आणि ६०६, सहावा मजला, धेरव बाईल्सटोन, सेंटुब विद्वानेस स्वे-अरच्या समोर, वागळे इस्टेट, टाले, ४००६०६
क. ११८, सेक्टर २८, टिळक हायस्कृत जकळ, वाली, नवी मुंबई- ४००७०५.	हजार तीनमें सदुसष्ट आणि पैसे बेचाळीस	¥.¥,00,00,000/	बोली उपडण्याचे ठिकाण
२. श्री. विश्वनची विजयार छाडवा (सह-कर्जदार) एक्ट्रेस्ट निर्वास, प्लॉट क्र.डी.इ. इंदिरा महा एमआवर्डासी जवळ, तुर्मे, नहीं मुंबई ४००५०५, तसेच - फ्लंट १ आणि २, तळमजला आणि फ्लंट क्र.१ आणि २, पहिला मजला, डीन वर्ड, प्लॉट क्र.	फक्त) + पुढील व्याज + वैधानिक खर्च + कायदेशीर खर्च + आकस्मिक शुल्क	(रुपये चार कोटी फक्त)	मे. हिंदुका लेलेंड पक्रमान्स लि. बुनिट इ.६०५ आणि ६०६, सहावा मजला, भेरव माईलस्टोन, सेट्रम विद्यमस स्केअरच्या समोर, नागळे इस्टेट, टाणे, ४००६०६
शाल क्लट क्र. र आण २, पहला मजला, डाम बड, प्लाट क्र. ११८, सेक्टर २८, टिळक हायरकृत्तजवळ, बाशी, नवी मुंबई- ४००७०५.	भरण्याच्या तारखेपर्यंत.	इसारा रक्कम ठेव	बोली उपडण्याची तारीख आणि बेळ
३. मे. बॉम्बे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स (सह-कर्जदार) पता: वर्गल कर्जदाराप्रमाणेच		निविदारकमेच्या १०% ४. ४०,००,०००/-	दि.३०,०७,२०२५ रोजी ११.०० वा.

**कावर मालमल्तेचे लपशिल :** फर्नेट क्र.१ आणि २, तळमञला आणि फर्नेट क्र.१ आणि २, पहिला मजला, होन बर्ड को-ऑप हाऊसिन सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.१२८, तेक्टर २८, टिळक हायस्कूलकवळ, बाशी, नवी मुंबई ४००७०५ येथील सर्व भाग व खंड. थी. विज्ञनची थी. छाडवा आणि श्रीमती निर्वला भी. छाडवा यांच्या मालकीची स्थावर निवामी मालमता. चतुसिया : उत्तर:रस्ता, पूर्व: अंतर्गत रस्ता, पश्चिय: प्लॉट क्र.१११-श्री साई हाईट्स, दक्षिण: प्लॉट क्र.११७, निवासी क्षेत्र

लिलाबाच्या अटी आणि नियम: ९) इच्छुक पक्ष त्यांच्या निविदा प्राधिकृत अधिकारी (ए.ओ.) मे.हिंदुजा लेलींड फायनान्स लिमिटेड. , पोस्ट आरपीएडी/हस्ते पोलेच्छरे वांना पाठवू शकता, सदर मालयता खरेडी व्यसाडी मोहरबंद पाकिटावर मालमलेच्या लिलाव विक्रीचा प्रसाव असे लिहावे. खाते क्रमांक में कला दर्शन एक्सपोर्ट्स प्रावर्शेट लिमिटेड (कर्बदार), करार क्रमांक एचारमक्रमध्यक २१७४, निविदा रक्षमेश्या १०% इस्टे (इसास स्क्रम टेब) करिता डीडी सोचत, में, फिटजा लेलीड फावजान्स निर्मिटेड च्या जाये, चेबर्ट येथे टेब, निविदा यशस्त्री र झाल्याम ने परत करण्याचोच्च आहे. निविदा आमस्वापर्वत दि.२९.०७.२०२५ वर्षत, १७:०० चा. पूर्वी मे. हिंदुका लेलैंड फावबान्म लिमिटेड, युनिट क्र.६०५ आणि ६०६, वा मजला, भैरव माईलस्टोन, सेट्रम विक्रनेस स्केअरच्या समोर, वागाठ इस्टेट, ठाणे, ४००६०६ वेथे पोशेचवरती (शासा/प्रादेशिक कार्यालय पता). २) पोस्ट आरपीएडी/हस्ते पोरोबद्धरे मोहरबंद कोटेशन दि.२९.००.१०२५ पर्यंत फल १७.०० वा. गर्यंत स्वीकारले जातील आणि ते दि.३०.०७.२०२५ राजी ११.०० बाजला. मे. हिंदुआ लेलॉड पाववान्स लि., युप्टि क.६०५ आणि ६०६, ६वा मजला, पेरव माईलस्टोन, सेंटुम विद्वावेस स्केअरस्या समीर, वागळे इस्टेट, ताचे, ४००६०६ येथे उपडले जाईल. ३) संभाव्य लीदार त्यांची प्रस्ताव सादर करण्यापूर्वी वालमलेला भेट देउक वालमला / कुल्य / शीर्षक / पोजयाप इ.च्या स्थितीबहल रवतः वे समाधन कस शकतान. प्रदान केलेल्या वालमलेवे सर्व तपतील ए.ओ. कडून मिळालेल्या माहितीनुसार आहेत आणि महणून ए.ओ. माहितीतील कोणत्याही विचलनासाठी जबाबदार नाही, विक्रीखालील मालयतेच्या संदर्भात कोणतेथे शुल्क, धारणधिकार, भार, मालमना कर किया सरकारकडे इनर कोणत्याती देवांसाठी जवाबदार नाही. ४) स्वावर मालमना राखीव किमतीदेश कमी विकली जाणा तही. गृक्षीव किमतीपेक्षा कभी प्राप्त झालेल्या विकिश नाकारल्या जातील. ५ ) पाकिटे उपडल्यानंतर सर्वोच्च निविदा जातीर केली जाईल आणि विक्री हिंदुजा लेलींड फायनान्सच्या र्वतिम मंजुरीच्या अधीन आहे. ६) प्राधिकृत अधिकाऱ्याने बोलीदारांमध्ये परस्पर बोली / पुर्वाल वाटाचाटी करण्याचा अधिकार राष्ट्रम ठेवला आहे. परस्पर बोली / बाटाचाटीवंतर थापैकी सर्वाधिक बोली लावणारा वशस्वी बोलीदार स्टपून योषित केला जाईल. बोलीदार त्यांच्या पुढील प्रस्ताव ८.१,००,०००/- (४. एक लाग पर्क) च्या पटील सुधारू शकतात. ५) वर सम्प्रती बोलीदम त्याच्या गर्वे विक्री प्रात्याची महिती दिल्यावंतर १५ दिवसांच्या आत विक्रीच्या मीवदत्याची शिक्षक रक्कम अदा बरण्यात अध्यासवी धाल्यास पुरील कोणतीरी मुचना न देशा प्राधिकारी आधिकारी द्वारा त्याने/तिने केलेली इस्टेची संपूर्ण देव जा केली आईल. ८) वरास्वी बोलीदार कावधानुसार लागू असलेल्या मुदाक शुल्क नोंदणी की इत्यादी सारख्या बाहत्कीसाठी देव शुल्क / शुल्क सहन करेल. ९) अधिकृत अधिकान्याला कोणतीही बोली स्वीकारणे किया नाकारणे किया विक्री/लि स्थितिन करणे/पुढे दकलमे/रद करणे आणि कोणन्यारी पूर्वसूचनेशियाय आणि/किया कोणतेही कारण न देता विक्रीच्या कोणत्याही अटी व शतीयध्ये बदल करण्याचा पूर्ण अधिकार आणि विवेक आहे. २०) वरास्यी बोलीदार/खोरदीदार आधकर, १९६२ च्या कलम १९४ (१-अ) मुसार विक्रीच्या रक्रमेवर टीडीएस १% कापून घेटील आणि वर्जे २६क्यूबी मध्ये चलन देखत ले जबा करेल आणि टीडीएस प्रमाणण्याची बुळ पावती हिंदुबा लेलेंड फायनाना लि. (६. ५०.०० लाख आणि त्याहब अधिक बालमना) यांना सादर करेल. ११) इच्छूक कोलीटारांनी निविदा / बोली फॉर्च पेण्यासाठी आणि मालमलेच्या तवासगीसाठी अधिकृत अधिकारी थी. हरेश वागको (मोक्कूल ९३२०९९२७८५) / श्री. अमील वनारे (मोबाइल ९९३०५०८२९२) यांच्याशी कार्यालयीन बेळेल आणि निविदा प्राप्त होण्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी कोणत्याही कामकाजाच्या दिवशी संपर्क साधावा. दिनांक : २८.०६.२०२५ ठिकाण : नवी मुंबई सही/- प्राधिकृत अधिकारी, हिंदुजा लेलैंड फायनान्स लिमिटेडकरिता Public Notice

TO WHOMSOFVER IT MAY CONCERN is is to inform the General Public that following share certificate of (name of Company) Mahindra & Mahindra Limi ming it's Registered Office at: - Gateway Building, Apollo Bunder, Mumbai, Maharashtra, 400001

gistered in the name of the: - Pankaj Gordhandas Jtly with Vijay Gordhandas (Deceased) Follow eholder's have been lost by them Name of the Shareholderis | Folio No. | Certificate No. Face Value 1240057356 - 124005475 5895487 - 5895606 240 Equity Share 05/- Paid Up P003078 417587 (Deceased)

he Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate

Any person who has any claim in respect of the said share certificate's should lodge such claim with the Company or Registrar and Transfer Agents KF in Technologies Ltd., Karvy Salenium Tower B. Plot number 31-32, Gachibowii Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana, 500332 within 15 days of publication of this notice afte which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certification.

Date: 28.06.2025

#### **Public Notice** TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

ns is to inform the General Public that following share certificate of [name of Company) Sumitomo Chemical India Ltd ning it's Registered Office at - Building No. 1, Shant Manor Co-Op Housing Society Limited, Ground Floor, hakravarti Ashok X Road, Kandivati (East), Mumbai, Maharashtra, 400101.

ed in the name of the: - Minaxi Pankas Jity with Pankas Gordhandas Folio

No.					of Shares & Face Value
	naxi Pankaj nkaj Gordhandas	M0002057	523	276690170 - 276691189	1020 Equity Shares in 10i- Paid Up

ly person who has any claim in respect of the said share certificate's should lodge such claim with the Company or it ligistrar and Transfer Agents MUFG Intime India Pvt. Ltd., C 101, 1st Floor, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West) Mumbai, Maharashtra: 400063 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained as he Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

#### **Public Notice** TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

this is to inform the General Public that following share certificate of (name of Company) Ultra Tech Cement Lb taking it's Registered Office at: - B Wing, Ahura Centre, 2<sup>nd</sup> Floor, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbal

Sr. Name of the Shareholder's Folio No. Certificate No. Total Numbe of Shares & Face Value 81351074 236366 132519574 - 132519618 45 Equity Shares

w Public are hereby cautioned against purc Any person who has any claim in respect of the said share certificate's should lodge such claim with the Company or Registric and Transfer Agents KFin Technologies Ltd, Karry Selenium Tower B. Plot 31-32, Ganchibowill Financi District, Nanakramguda, hyderabad, Telangana, 500032 within 15 days of publication of this notice after which the property of the company of the company

laim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate's. Minaxi Pan Pankaj Gordhando Name of Sharehold Date: 28.96.2025

### **Public Notice**

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN is is to inform the Carpent Public that following share certificate of many of Corpornyl Kalaria Coramics Ltd have

ed Office at: - SF-11, Second Floor, JMD Regent Plaza, Mehrauli Gurgaon Road, Village Sika agistered in the name of the: - Seethalakahmi Raman Jity with R Narayan Following Shareholder's have been lost t

Name of the Shareholder's | Folio No. | Certificate No. | Distinctive Number's of Shares & Face Value 00109315 2597 158920391 - 158921310 920 Equity Shares R Narayan in 1/- Paid Up

Public are hereby cautioned against purc ing or dealing in any way with the above i ry person who has any claim in respect of the said share certificate's should lodge such claim with the Company or it negative and Transfer Agents MCS Share Transfer Agent, Address: - F-65, Okhala Industrial Area Phase 1 few Delhi, Delhi, 110020 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and th ompany shall proceed to issue Duplicate Share Certificate's.

Date: 28.06.2025

### TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of (name of Company) Banco Product Limited It's Registered Office at - Bit, Padra Road, Near Bhatil Railway Station, Vadodara, Gujarat, 391410. gistered in the name of the: • Minaxi Pankas Jity with Pankas Gordhandas Following Shareholder's ha

Name of the Shareholderis Folio No. Certificate No. Distinctive Number of Shares & Face Value 00130401 705 52513886 - 52516885 3000 Equity Share Pankaj Gordhandas in 2/- Paid Up

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate's should lodge such claim with the Company or it Registrar and Transfer Agents MUFG Intime India Pvt. Ltd. Address: - Geetakunj, 1, Bhakti Nagar Society, Behinn ABS Tower, Old Padra Road, Vadodara, Gujarat, 390015 within 15 days of publication of this notice after which is n will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate's.

Place: Mumbai Date: 28.06.2025

**Public Notice** 

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN is is to inform the General Public that following share certificate of (name of Company) Amant Raj Limited having it

red in the name of the: - We Kanti V Dand Jity with K.M.Shah Following Sharet Sr. Name of the Shareholderis | Folio No. | Certificate No. | Distinctive Number/s Total Number of Shares & Face Value 31201 4031501 - 4031600

gistrar and Transfer Agents Alankit Assignments Ltd: - 2E/21, Jhandewalan Extn, New Delhi, Delhi, 110055 with 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issu uplicate Share Certificate's

Kanti V Dand Jtly with K.M.Sha Date: 28.06.2025



वेंद्रणीकत कार्यालय : XS कोदिवली इंडस्ट्रियस इस्टेट, कोदिवली (परिचम), मुंबई -४०० ०६७, महराष्ट्र, मारत gr.: 022 - Clivartoo वेबसाइट: www.unichemlabs.com ई-पेल आपडी: shares@unichemlabs.com

वाद्वारे सूचना देण्यात चेत आहे की : कंपना काबदा, २०२३ च्या तरतुदी तसेच भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ ('सेबी') (सूची

अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सूची विनियमन) सहवाचन कार्पराट कामकात्र मञ्जलबाद्वारे (एमसीए) च संबी बांच्याजारी लागू परिपत्रक (एकत्रितरीत्या संबंधित परिपत्रके म्हणून उल्लेखित) बांच्या अनुपालनांतर्गत एत्रीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत ('सूचना') विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी कंपनीची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण समा ('जारिया') सोमवार, दि. ०४.०८.२०२५ रोजो दु. ३.०० वाउता समापिक ठिकाणी सभासदाच्या प्रत्यक्ष उपस्थितीविंग विहरीओ कॉन्फरन्सिंग ('ब्रोसी')/अदर ऑडिओ विहरपुअल थीन्स ('ओएथ्हीएम') स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.

कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुचडेद १०५ अंतर्गत कीसी/ओएकीएम सविधेच्या माध्यमानुन

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स वांच्याकडे नोंदणीकृत असतीर अशा सभासदोना दरम्यानच्या करलावधीत वार्षिक अहवाल २०२४-२५ (वार्षिक अहवाल) समवेत कंपनीची एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल पाठवण्यात वेईल. सदर दस्तावेज कंपनीची वेषसाइट www.unichemlabs.com वर तसेच बीएसई लिमिटेड बांची वेबसाइट www.bseindla.com वर व नेंगनल स्टॉक एक्सचेंव ऑफ इंडिया लिमिटेड ची वेबसाइट www.nseindla.com वर तसेच नेंगनल सीक्युस्टींव डिपॉझिटरी सिक्सिस (इंडिया) लिमिटेड

भागधारकांना वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताचा वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठीची वेबलिक पाठवण्यात येईल.

(आधार कार्डची स्था-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) यांसमवेत ई-मेल पता कंपनीचे रिडस्ट्रार व शंअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रा. लि., सी - १०१, २४७ पार्क, तबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४० ००८३ येथे पाठवावेत

आयडी नोंदणीकृत करा.

ई-मतदानाच्या माध्यमातुन मत देण्याकरिताची लॉग इन अहँता सूचनेत उपलब्ध तसेच ई-मेलद्वारे

कळविलेल्या विविध मोध्यमातून उपलब्ध असेल, तपशील केपनी व एनएसडीएल योच्या वेबसाइटवरही उपलब्ध असेल. सदर लॉग इन अर्हता व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एउएममध्ये उपस्थित राहण्यासाठीही

सभासदांनी कृपया सुचनेत विहित सर्व टीपा य विशेषत; एजीएममध्ये सहभाग घेण्याकरिताचे निर्देश,

सद्र सूचना ही एमसीए व सेबीच्या लागू परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या भागधारकांच्या

यनिकेम लॅबॉरेटरीज लिमिटेडकरिता

प्रमुख – विधि व कंपनी सचिव

वापरता येक शकेल.

माजितीसाठी व लाभासाठी जारी करण्यात येत आहे.

gistered in the name of the: - Minaxi Pankas Jtly with Pankas Gordhandas Following Sha

101- Paid Up

Name of Shareho

cistered Office at - CP -1, Sector - 8, IMT Manesar, , Gurugram, Haryana, 122051.

27065 5076401 - 5076500 The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificaties. Any person who has any claim in respect of the said share certificate's should lodge such claim with the Company or it

कंपनीच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना

सहभाग घेणारे सभासद कोरमकरिता गणले जातील.

(एनएसडीएल)ची थेबसाइट www.evoting.nsdl.com वरही उपलब्ध असतील. त्या भागधारकांनी आपले ई-मेल पते कंपनी /डिपॉझिटरीज्कडे नोंदगीकृत केलेले नसतील अशा

सूचना य वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी ई-मेल पत्ते नोंदणीकृत करणे/अद्ययावत करण्याचे

ई-मतरानादारे मत रेण्याचे स्वरूप :

सभासदांना एजीएमच्या आधी दुरस्थ ई-मनदानाद्वारे तसेच एजीएमदरम्यान सूचनेत बिहित विषयांवर आपली मेते देण्याची संधी असेल.

एजीएमपूर्वी व दरम्यान ई-मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूप यांचा तपशील काळजीपूर्वक वाचावा.

प्रतीय भंडारी

दिनांक : २७.०६.२०२५ ठिकाण : मुंबई

अ) कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात कृपया फोलिओ क्र., भागपारकाचे नाव, पॅन (पॅन कार्डची स्वा-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत), आपार डीमेंट स्वरूपातील भागधारणासंदर्भात कृपवा तुमध्या डिपॉक्रिटरी पार्टिसिपंट्सकडे तुमचा ई-मेल